Eveready in 'comfortable position' with 80% capacity utilisation

MITHUN DASGUPTA Kolkata, April 13

DRY CELL BATTERY major

Bert Cett. BAIT ENT migor beweady industries is currently in a "comfortable position" in terms of capacity utilisation standing around 50%, as cheap Chinese imports continue to re-mainat very low levels. During the third quarter last fiscal, Eveready had regis-tered significant turmover in-crease over the corresponding quarter of the previous year, with a sharp reduction in cheap Chinese imports. "The situation is similar now and going forward imports from Chinese imports same. Cheap Chinese imports currently constitute around 3-4% of the overlal domestic bat-teries market. It was around 12-13% tow years ago," Eveready 13% to we have 13% two years ago," Eveready Industries India (EIIL) MD Am-

The significant drop in



dumped imports from China was due to the implementation of the quality standards issued by the Bureau of Indian Standards and our pulson and an advantage of the standards and the standards and the standards and the standards and the standards of the standards and the standards of the standards rently setting up a new pro-duction line for AAA batteries at its existing plant near Bengaluru with an investment of

around ₹15-20 crore. With a capacity of 150 million batter-ies per year, it is likely to start production from May. AAA batteries are usually used in re-motes, toys and pulse oxime-

ters.

The company, a flagship of the financially stressed Willithe financially stressed Williamson Magor group, has a total production capacity of over 1.5 billion batteries per year. Its manufacturing facilities are located in Kolkata, Lucknow, Assam, Noida, Haridwar and Ben

galuru. "Historically, the January-"Historically, the January-March quarter is the period, demand remains lower for bat-tery usage," Khaitan said, adding demand for batteries and flashlights was expected to improve in the second quar-ter this fiscal backed by the monsoon season and during that time the company was ex pected to be operating at near full capacity.

Tata Motors shares jump nearly 6% after JLR reports rise in Q4 retail sales

PRESS TRUST OF INDIA New Delhi, April 13

SHARES OF TATA Motors on SHARES OF TATA Motors on Tuesday jumped nearly 6% af-ter the company-owned Jaguar Land Rover (JLR) reported a 12.4% rise in retail sales to 1,23,483 units in the fourth quarter of 2020-21. The stock gained 5.62% to close at ₹302.70 on BSE. During the day, it jumped 6.24% to ₹304.50. At the NSE, it surged 5.68% to 10.50 at ₹302.85.

75.5.8% to close at ₹302.85.
In traded volume terms,
78.13 lakh shares were traded
on BSE and over 11.68 crore
shares on NSE during the day.



Stating that there is contin-uing recovery from the impact of Covid-19, JLR said its Q4 sales in China were up 127% com-pared to the year-ago period, when that market was heavily

affected by the pandemic.
Sales in North America were
also up year-on-year (10.4%),
while other regions remain
lower than pre-Covid levels, in-

cluding overseas markets (down 10%), the UK (decline of 6.8%) and Europe (4.9% dip), JLR said in a statement. For the full 2020-21 fiscal,

For the full 2020-21 fiscal, ILRs global retail sales stood at 4,39,588 units, down 13,6% on the previous year largely due to the adverse impact of the pan-demic, it added. Commenting on the com-pany's sales performance, JLR Chief Commercial Officer Felix Brautigam said, "While the Covid-19 pandemic has an on-coins impact on the global auto-

going impact on the global auto industry, I am pleased to end the

Jaypee Infra: Lenders ask NBCC to take govt nod for revised resolution plan

LENDERS OF JAYPEE Infrat LENDERS OF JAYPEE Infratech have asked state-owned MBCC to take the government's approval for the revised bid that it has submitted to acquire the bankruptcy-bound real estate firm.

tate firm.

NBCC, which offered 1,526acre of land to lenders, has also
been asked to give the break-up
and locations where these land

and locations where these land parcels are situated in Noida and Greater Noida, Uttar Pradesh. Last week, NBCC and Mumbai-based Suralssha group submitted their revised bids to acquire debt-laden Jappee Infratech through an insolvency process, as per the direction of the Supreme Court. The resolution plans were submitted to Interim Resolution Professional (IPIPA husbins) professional (IPIPA husbins) and the professional (IPIPA husbins) are supported to the professional (IPIPA husbins) and the professional (IPIPA husbins) are supported to the professional (IPIPA husbins

tion Professional (IRP) Anuj Jain. Last month, the Supreme Last month, the Supreme Court emitted to the Commit-tee of Creditors (CoC) the ap-proval issue of resolution plan for Jaypee Infratech (JIL), saying no new expression of interest will be entertained for taking over the firm, and only NBCC and Suraksha Realty could file revised proposals. The apex court also directed to extend the resolution process

to extend the resolution process by 45 days. In a meeting of the CoC, held on Monday, both MBCC and Stundsha group gave presentations on their new resolution plans, sources said.

During the meeting, lenders asked NBCC to take the government's approval as well as the fair trade regulator nod on the bid, they added.

The sources said lenders will seek written clarifications from both the parties and may ever changes in their resolution

Zoho launches Qntrl to offer workflow solutions

ZOHO CORPORATION, THE zono Corporation, The parent company of technology brands such as ManageEngine, WebNMS, and Zoho.com, on Tuesday announced the launch of a new business division Qntrl. As a separate brand, Qntrl will deliverworkflow solutions

aimed at solving the widening gap in process management for modern, complex work-flows that require tight align-ment between the multiple stakeholders. Mani Vembu, chief operating officer at Zoho Corporation, said: "As the work-

aimed at solving the widening flow management market grows in size and sophistica-tion, frustrations related to ef-ficient and transparent management are becoming a bigger roadblock for organisations across the board. These chal-lenges require robust solutions pact on business. With the full support of Zoho, Qntrl will tackle this head-on, helping its customers accelerate business with the support of first-class orchestration software."

orchestration sottware.
—FE BUREAU/CHENNAI

VEDANTA LIMITED

Name of Shareholder(s)	Folio No.	No. of Shares	Distinctive Nos.		Certificate
1975			From	То	No.
Mrs. Prabha R Parekh	SGL114329	56	866232556	866232611	833333
Mr. Tushar R Parekh	SGL113466	56	866232500	866232555	833332
	P 006147	320	388028311	388028470	817921
			781648511	781648670	
	P 005596	320	388028151	388028310	817920
			781648351	781648510	

पंजाब वैद्यवल बैंक



punjab national bank

Circle Recovery Centre Pune, Ground Floor, Aurora Towers, 9, Moledina Road, Pune- 411001, Phone: 020-26133926, E-mail: cs8762@pnb.co.in

POSSESSION NOTICE (Appendix IV under the Act - Rule - 8(1))

Whereas the undersigned being the Authorized Officer of the **Punjab National Bank** under the Securitization and Reconstruction of Assets and Enforcement of Security Interest Act – 2002 (54 of 2002) and in exercise of powers conflered under Sec. 13(12) read with Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued **Demand Notices** dated as per remitoned below calling upon the following Borrowers the amounts mentioned in the Notices and as per described below within 604 days from the date of notice / date of receipt of the sact notice. The Borrowers having failed to repay the amounts, Notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersit staken **Possession of the properties described herein below** the the exercise of the powers confered on himber under Section 13(4) of the read with rule 8 of the Security interest Enforcement Rules, 2002 on the dates mentioned below.

taken Possession of the properties described nerein below in the exercise of the powers continered on immer under section 1x4-) of the Salo act, and with rule 8 of the Security Interest Forcement Rules, 2002 on the dates mentioned below. The Borrowers in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the **Purils** Mistanian Bank for the amounts as per mentioned below. The Borrower's (Quarantor's Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to

Sr.	Name of Account &	Outstanding	Details of Immovable	Date of Demand Notice
No.	Borrower	Amount in Rs.	Properties	Date of Possession
1.	Sh. Jaison Thangaraj Nadar	Rs.18,76,405.27 (Rupees Eighteen Lac Seventy Six Thousand Four Hundred Five and Paisa Twenty Seven only) Plus	All that piece and parcel of Flat No.2, Ground Floor, Building C-2, Residential Building Known as " XRBIA HINJEWADI", being & Iving at Survey	09/07/2019
		future interest & Expenses w.e.f. 01/07/2019 until payment in full	No.38/2, 38/3, 39, 56, 57, Hinjewadi , Village – Nehre Dattawadi , Taluka Mulshi, Dist . Pune.	09/04/2021
2.	Mr. Manish Avinash Pimplekar & Mr. Avinash S. Pimplekar	Rs.33,25,121.13 (Rupees Thirty Three Lac Twenty Five Thousand One Hundred Twenty One and Paisa Thirteen only) Plus future interest &	All that piece and parcel of Flat No.202, 2nd Floor, Building Nightangle, NYATI ENCLAVE, Housing Complex, S.No.4, Hissa No.44/1 & S.No.9, Hissa No. 6A, Mohammedwadi, Pune – 411060, Maharashtra, India.	05/10/2019
	Гіпріскаї	Expenses w.e.f. 01/09/2019 until payment in full		09/04/2021
3.	M/s Pegwinn Beer Shopee through its	pee through its Lac Eleven Thousand Three Hundred Building No. C-2, Samrat Garden, S.No. 85, H No.	10/01/2020	
	Prop. Dilip Laxman Shelke	Thirty Nine and Paisa Seventeen Only) Plus future interest & Expenses w.e.f. 01/09/2019 until payment in full	Hadaspar, Tal. Haveli, Dist. Pune-410028.	09/04/2021
4.	Mr. Rajiv Kumar Pandit & Mrs. Savitridevi Rajiv Pandit	Rs. 28,09,210.79 (Rupees Twenty Eight Lac Nine Thousand Two Hundred Ten and Paisa Seventy Nine Only) Plus future interest & Expenses w.e.f.	All that piece and Parcel of Flat No. 204, on the Second Floor, "SHYAMNATH RESIDENCY", Plot No. 89 & 90, Gat No. 862, Off Bakori Road, Nr Dreams Sankalp, Yashwant Nagar, Wagholi, Pune	25/01/2021
	ranut	01/12/2020 until payment in full	- 411048. (Owned by Sh. Rajiv Kumar Pandit). Bounded as: East - Flat No. 205, West- 203, North - Open Space and South - Passage.	09/04/2021
5.	Sh. Visshal Arun Pandit	Rs.37,85,619.00 (Rupees Thirty Seven Lac Eighty Five Thousand Six Hundred Nineteen Only) Plus future interest & Expenses w.e.f. 01/11/2019 until payment in full	All that piece and Parcel of Flat No. 1002, measuring 66.72 Sq.mtr, 10" Floor, B – Wing , Ritupama Residency , Gujar Vasti , Katraj, Pune.	10/01/2020
				09/04/2021

ADVERTORIAL



Good News for Students who want to pursue Career in Hospitality Management / Hotel Management

MAN ON A MISSION

Mission 1: Bringing Management Education within the reach of common man

Mission 2: To change the Indian Education System from Memory Based to Skill Based.



Now a student can pursue hotel management After SSC.

Traditionally students pursue 11th 12th or Junior College after completing SSC. But the problem with this system is that at the end of two year, they aren't skilled any doing any particular job hence adding negligent value to their careers. But If a student pursues a Diploma in Catering and Hospitality Studies Program after SSC then he gets equipped with the skills necessary in Hospitality Industry and hence is able to acquire job at the age of 18.

After completing 3 Years Diploma students have the option of admitting themselves directly to Second Year of B.Sc Catering and Hotel Administration Program. That means in 5 years the Student becomes a graduate in Hotel Management. Towards the end of the 5 years the student will have 3 years of On-Job Experience from various 5-star

ICE College of Hotel Management in Collaboration

with KKSU University Nagpur has launched the above program in Maharashtra.

The above program has been successfully runned by ICE College at their Chennai Campus named Madras IHM in Collaboration with Alagappa University, receiving great response from

Now Students have the opportunity to Earn their Degree in Hotel Management (Earn-N-Learn).

One could find many colleges in Maharashtra that offer students a three year degree in Hotel Management but one could earn their degree only at ICE College of Hotel Management.

ICE is the first college in India offering a chance to Earn their Degree. A student who opts for this course will be provided a parallel job from **Third** Semester Itself. So not only the student will complete his degree with 2 Years of on Job Experience but also earn the complete course fees

before completing the course. The student has to pay the yearly fees in 12 installments (0% Interest EMI) .There is NO ENTRANCE REQUIRED FOR ADMISSION TO THIS COURSE.

Now any graduate from the field on Science Arts or Commerce can do Post Graduation in Hotel Management i.e MBA in Hotel Management.

Along with the above program, ICE College of Hotel Management is providing graduates with an unique opportunity of pursuing their Masters in Hotel Management irrespective of the educational background one hails from, be it Science, Commerce or Arts.

Neither is there a restriction of your graduation field nor is there any percentage barrier nor any entrance test.



Teiinder Singh Sabarwal (Founder, ICE College of Hotel Management)

Supported by



Dr. Vinod Tibrewala



Dr. Vanashree Valecha





Admissions Open for 2021-22, Apply Now by



CALL US NOW: 08767085000

Nerul - Darave Road, Behind Police Station, Sector 23, Nerul East, Navi Mumbai, Maharashtra 400706 • Andheri - J B Nagar Road, Inside Bagarka College, Ajit Nagar, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059 • Dadar - Chhabildas School, Chhabildas Rd, Opposite Wanmali Hall, Dadar West, Dadar, Mumbai, Maharashtra 400028 • Chembur - Dr. Babasaheb Ambedkar College ,Ground floor, Computer Lab, P L Lokhande Marg,, Chembur West, Mumbai - 400089, Maharashtra • Koperkhairane - Plot 16, Sector 15, Opp. Provision Tower, Koperkhirane, Navi Mumbai. • Pune Campus - Premanjali Bldg., Balaji Nagar, Dhankawdi, Pune 43

nancialexp.epapr.in

अस्वीकृती

व्या वर्धमान्यांत्र प्रकाशित व्यानेन्यां स्थितपारी वर्धावित्राणित स्वराणित स्वराणित स्वराणित स्वराणित वर्धमान्यांत्रियां मध्याणित स्वराणित स्वराणीत स्वराणी

किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येगा

नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोगतीही भूमिका असगार नाही.

र्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही



To Place your Tender/ **Notice** Ads.

FREE PRES नवं 🗓 शक्ति

Pls. Call 022-69028000

जातीर मोटीस विद्योगिक रिकार

मी सिन्दीविनाक बिल्डर्स आणि डेन्ड्ररूपर्स चे संचालक (राणे) या गोटीसीहार कलविन्देकि, मी खोदी करत असलेली जामा, जिल्हा तुकडी राणे गालुका पोट. तुकडी शालपुर, शहापुर ता. कखेतील चांडे ग्रामपंचायतीतिल माव वांडे, जमीन मिळकत वर्णन-स.नं. ४० एक्न शेरा २९९ ४०

. . ग., नगाग गळकव वणन— इ.नं. ४० एकून शेरा २.९१.४० आकार उ . १५.७८, स.नं. ४१ एकून शेरा : पो.ख. .२१.२०, १.५७.०० पो.ख.०१०.००, कार उ.पै.१.००

सदर व्यवहार खरेदीचा MOU दिनांक २२ ०३.२१ रोजीचा असून प्रथम टप्पा अदा दिनांक ०३.०४.२१ चा आहे सदर व्यवहार श्री. भालचंद्र लक्ष्मन पाटील (वसई) याचबरोबर झाला आहे. सदर व्यवहार हा विक्रीकर यांचे पर्ण नातेवाईक ७/१२ तीत विक्रीकर यांचे पूर्ण गतिवाईक ७.११ त तीक यांच्या संगती की व्य असल्याचे सांगितके त्यापुंके सदर व्यवसार श्री शिव्हीविताक विल्डर्स आणि डेक्एअर्स तर्फे करण्यात रोक अस्त्रे. सदर पूर्ण द्वारोगा काठलब्सी १० गांकि उच्छा आहे. स्वरम मनादेश CLEAR नंता उच्छा आहे. स्वरम मनादेश CLEAR नंता उच्छा आहे. स्वरीय ट्या, LOCKDOWN परिविक्तीत्रसार, अमा मनादेश बटलल्याकर १० विद्याकां पासिल य पुरोक्त करायन्त्रमें दक्तालिक श्रीचेटार सांग १५,०८, करातम्बर्धे पतालिः, स्टेरीटार यस १५,०%;
१२ पाद्य बोर्ड्यान्यान्य अभिकतः
अभिकाः / प्रावकांस्येश्वयः व्यवस्थाना
अभिकाः / प्रावकांस्येश्वयः व्यवस्थाना
अभिकाः / तिमारातं रेणात आकाः
कार्यरेणसासात्री अभ्या इरकतीबावत औः
भारत्यंद्र पादीलः हे पूर्णं सहस्यतं करतिल व मोस्त्रकारीत सदर्ग विदेश दिनास्य विद्यान्य स्थानितः
से मीस्यानिताकः विषयः आभाग्यः
मेदिता प्रसिद्धः साम्यान्यः
मेदिताः प्रसिदः इता स्थान्य स्थान्यः
मेदिताः अभ्याः अभ्याः अभ्याः कुणाची हरकत अथवा दावा असल्या जुलाम हरका जन्मना द्वारा जनस्या कळवावे अन्यशा कुणाची काही हरकत नाही हे ग्राह्म धरण्यात येईल याची नोंद च्यावी पत्रव्यवहार पत्ता १३६, श्री.सिष्दीविनाक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स हाय स्ट्रीट मॉल,

|बल्डस आणि डव्हरूपस हाय स्ट्राट मा कपुरबावडी ठाणे (W). मो.नं. ७२०८१६६३७२ श्री.सिच्दीविनाक बिल्डर्स आणि डेव्हरूप

तर्फें तर्फें श्री. योगेश ज्ञा. घाटकर

जाहीर सूचना

व्यवादिकारांकंडे व्यक्ती दिलेक्या प्रकार ए. रिस्तान पर कार्य प्रदर प्रधानिक क्षेत्रकी व्यक्ती व्यक्ति व्यक्ती व्यक्ती व्यक्ती व्यक्ती व्यक्ती व्यक्ती व्यक्ती व्यक्ति व्यक्ती व्यक्ति विष्ति विष्ति विष्ति विष्ति विष्ति विषत

परितर । एक नीन अधीकनार जान जापा मार्च क्र. १६३ अस्त सेवारी सेपावत १९६३ पत्र सेवारी सेपावत १९६३ पत्र सेवारी सेपावत १९६३ पत्र सेवारी सेवार कर १९६४ पत्र सेवारी स्थान प्रतिकृत १९६५ पत्र सेवारी स

सदर दिनांक १४ एप्रिल, २०२१ न, २० अपूर्वा अग्रवाल भागीदा मागादा युनिव्हर्सल लिगल १६१/१६२, ए विंग, मित्तल कोर्ट नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१

वेदांता लिमिटेड *vedanta

fromsforming elements सीआवायनः एल १३२०० एमए च १९५५ पी एलसी २९१३९७ गाँद. कार्यालयः १ ला मजला, 'सी' विंग, चुनिट १०३, कार्पोरः अर्थेल्यु, अनुल प्रोजेक्स्ट्रस, चक्र द्राच्या क्र. +९१-२२-६१४३४००, फॅक्सः +९१-२२-६१४३४५०, वेबसाईटः <u>www.vedant</u>alimited

सूचना

		शेअर्सची सख्या	विभिन्नक्र.		प्रमाणपत्र क्र.
भागधारकाचे नाव	फोलिओ क्र.		पासून	पर्यंत	1
सौ. प्रभा आर पारेख	एसजीएल११४३२९	५६	८६६२३२५५६	८६६२३२६११	<23333
श्री. तुषार आर पारेख	एसजीएल११३४६६	५६	८६६२३२५००	८६६२३२५५५	८३३३३२
	पी ००६१४७	\$20	३८८०२८३११	३८८०२८४७०	८१७९२१
			७८१६४८५११	७८१६४८६७०	1

YES BANK

नींदणीकृत व कॉपीट कार्यालय रेस बॅक किमिटेड, त्या बॅक टीवर, आंतरराष्ट्रीय केंद्र, टीवर - II, १५ वा मजला, लेनापती बागट मार्ग, एलिंगन्टन (वेस्ट), मुंबई-४०००१३, दुस्तिमी-१९ (२१) ३३६६ १००० फैक्स-१९ (२५) २४२४ ४५०० वेससाइट: www.yesbankin हैंगैंग्ट shareholders@yesbankin CIN: L65190MH2003PLC143249

सूचना बँकेच्या इक्विटी समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निर्धा (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतरण

गृंतवणुकदार एज्युकेशन अँड प्रोदेक्शन फंड आंथोरिटी (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व परतावा) नियम २०१६ ("नियम") सह वायलेल्या कंपनी अंकर, २०१३ (अधिनियम) च्या कल्या १२५ च्या अधिनियमाच्या नुसार ही सूचना देण्यान आली आहे, सुधारित केल्यानुसार, बँकेचे इक्तिदी शेडार्स या संदर्धांत स्वल्या सात वर्षे किंचा त्याहुन अधिक कालावधीसाठी लामांश हक्क दावा न केलेला किंचा न भरलेला असेल तर आयईपीएफ अधीरिटीच्या क्षितंद खात्यात बँकेने हस्तातीर्तित करणे आदश्यक आत्र

अधाराटणा IBFC खालात कक हततातरत करण आरथक आह. केकी संबंदित माणाक्रमक वैत्रीकिन वीर्ताह, होत्कहीं होकि विचा चीतिका पाठविल्या आहेत ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी / शेवटच्या पत्यावर हस्तांतरित करण्यास पात्र आहेत आणि त्यांना हकक सांगितलेल्या लागांशांचा दावा करण्याचा सल्ला दिला आहे. बैकेने संबंदित माणावरकांचे तपशीला आइंडीपएफ प्राधिकरणाकडे www.yesbank.in वेबसाइटवर हस्तांतरित करण्यासाठी देश आहेत. आआआपिफ प्राधिकरणाक्ष्यें हस्तांतरित करण्यास पात्र नसलेले लागांश आणि शेअरचेच विवरण पडताळण्यासाठी भागधारकांना वरील वेबसाइटकडे जाण्याची विनंती केली जाते.

शकतात की आयर्डभीएफ प्राधिकरणाकडे सम्माग इस्तांतरित झाल्यावर, जे त्यांच्या नावावर नींदणीकृत आहेत ते स्वयंचितारित्या रह होतीलंडाणि रोकडरकमीत रुपांतर नकरण्याजीमा सामजे आईल. सममाग डिमटेरियलाइज्ड स्वरुपात ठेवल्यास शेअर्स हस्तांतरित करण्याच्या मयरियर्दित, सममाणकांच्या खालादान् आम केले जातात.

संबंधित भागधारकांनी 17 जुलै 2021 पर्यंत आपला हक्क सांगितलेला लाभांश न मागल्यास बँक आयईपीएफकडे समभाग हस्तांतरित करेल आणि बँकेवर कोणतेही उत्तरदायित्व असणार नाही.

आवसीपीएफ प्राधिकरणाकडे सममाग हस्तांतरित केल्यावर, समभागधारक नौदव् शकतात की अशा समभागांवर जमा झालेल्या सर्व फायहांचा समावेश असेल तर, आवर्षपीएफ प्राधिकरणाकडे फंने आवर्षपीएफ - ५ मध्ये स्वतंत्र अर्ज करून फक्त हक्क सांगितला जाऊ शकतो. नियमांनुसार विविद्त, आवरीपीएफ वेकसाइट www.left हुफ.गा वा संकेलस्वावर उपलब्ध आवर्ष

वाहत, आर्थभाषात्म वस्ताहुर प्रफाराह्मा, प्रफाराह्मा, प्रफारास्थ्याच्या जाहत. वरित्त बाबीसंदर्भात केला, नानकरामगुत, श्रेरीलिगमारले मेंछन, देखांलांजीज प्रायबेट लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्रमांक ३१ आणि, ३२, फारानात्मिअल जिला, नानकरामगुत, श्रेरीलिगमारले मेंछक, हैदराबाद - ५०००३२, भारत + १२ - ४०-६७६६२२२२ दूरधानीबर थेवे बेकेचे राजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंटशी संपर्क साधू शकतात. ई-मेल आयडी: einward.ris@kfintech.com किंवा shareholders@yesbank.in.

येस बँक लिमिटेडसाठी स्वाक्षरी शिवानंद शेट्टीगर कंपनी सचिव

Mutual Funds Aditya Birla Sun Life Mutual Fund

ठिकाण: मुंबई तारीख: १४ एप्रिल, २०२१



Aditya Birla Sun Life AMC Limited(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: U65991MH1994PLC 080811

Record Date for Distribution

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Monday, April 19, 2021*, as the Record Date for declaration of distribution subject to availability of distributable surplus on the Record Date, in the following schemes:

Name of the Schemes	Plans/Options	Quantum of Distribution per unit # on face value of ₹ 10/- per unit)	NAV as on April 12, 2021(₹)
	Regular Plan – Normal IDCW		12.5953
	Direct Plan – Normal IDCW		12.6639
Aditya Birla Sun Life Fixed Term Plan - Series PC (A Close ended Income Scheme)	Regular Plan – Quarterly IDCW		10.7756
Direct Plan – Quarterly IDCW		10.7935	
	Regular Plan – Normal IDCW	12.5472	
Aditya Birla Sun Life Fixed Term Plan - Series PF (A Close ended Income Scheme)	Regular Plan – Quarterly IDCW	The entire distributable	10.7620
	me) Quarterly IDCW Direct Plan – Quarterly IDCW The entire distributable surplus at the time of maturity^ shall be distributed.	10.7821	
	Regular Plan – Normal IDCW		12.4945
Aditya Birla Sun Life Fixed Term Plan - Series PK	Direct Plan – Normal IDCW		12.5461
(A Close ended Income Scheme)	Regular Plan – Quarterly IDCW		10.7768
	Direct Plan – Quarterly IDCW		10.7916

The NAV of the schemes, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

#As reduced by the amount of applicable statutory levy. *or the immediately following Business Day if that day is a non-business day. ^Maturity of the said schemes is April 19, 2021.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW options of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited

(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Sd/-

Authorised Signatory

Place : Mumbai Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Date : April 13, 2021

______ सूचना याद्वारे देण्यात येते की न्सिस्का जेसी मेनेझेस उर्फ जेसी मेनेझेस । मान्य केलेल्या अटी आणि शर्तीच्या १धीन सर्व भार, दावे आणि मागण्यांपासून मक्त येथील लिहिलेल्या परिशिष्टात ु अधिक विशेषतः वर्णिलेल्या प्लॉट क्र. १८, एस. एस. VIII, सेंट रॉक्युज रोड, १८, एस. एस. णा।, सट राक्युज राङ, बांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५० येथे स्थित बांद्रे रोढोल को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लि. च्या मालकीच्या "रोढोल अपार्टमेंटस्" इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॉट क्र. ३०२ सह रास-पा मजस्यावरास उत्तर क्र. २०२ सह शेअर प्रमाणपत्र क्र. १४ द्वारे सादर अनुक्रमांक ६६ ते ७० धारक प्रत्येकी रू. ५०/- चे ५ शेअर्स आमच्या अशिलांना

अनुकामक ६ त जे छ आएक उपलेक हैं .
(५) " वे ६ जो आपका जीशिलांचा हिकरणाव स्थुल आहेंगे.
सर्वे व्यवत्त्री ज्यांचा विक्रा, सर्वे व्यवत्त्री ज्यांचा विक्रा, अधिदृत्त्वीच्या, ग्रहाण, विश्वत्व, अधिदृत्त्वीच्या, ग्रहाण, विश्वत्वाच्या, वासावालक, धांदेश्वा, कुळवाविचार, देव्यासा, व्यविचारीयक, विक्रा सरद अध्यास, व्यवत्त्रीयांच्या किया स्थाप कोणप्याची सामीन सद पर्वट किया सरद अध्यास किया स्थाप कोणप्याची समाने स्थाप कोणप्याची समाने स्थाप कार्याच कोणप्याची समाने अध्यास विक्रा स्थापनी कार्याच कोणप्याची होंचा स्थापनी कार्याच कोणप्याची स्थापनी कार्याच कार्याच कोणप्याची याद्री आवश्यक आहे, कहार केल्यास आग्रवे आणित कार्यिक आहे, कहार केल्यास आग्रवे आणित कार्यिक आहे, कहार केल्यास आग्रवे आणित कार्याच कोणप्याची स्थापनी कार्याच कोणप्याची असल्यास अशा दाव्याच्या कोणत्याही संदर्भाशिवाय खरेदीची कार्यवाही करतील आणि ते त्यागित केल्याचे समजण्यात येईल.

. वरील उल्लेखित परिशिष्ट

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील प्लॉट क. १८, एस. एस. ॥। सेंट रॉक्यज रोड. ज्ञा (पश्चिम), मुंबई ४०००५० येथे स्थित, बसलेल्या आणि अशा वांद्रे रोढोल को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटीच्या मालकीच्या "रोढोल अपार्टमेंटस" इमारतीमधील ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क. ३०२ सह शेअर प्रमाणपत्र क. १४ द्वारे सादर अनुक्रमांक ६६ ते ७० प्रत्येकी रू. ५०/- चे शेअर्स.

मुंबई, सदर दिनांक १३ एप्रिल, २०२१

सही/-डॉरेल वास, भागीदार पी. वास ॲण्ड कं. वकील आणि सॉलिसिटर्स ए-१, लिबर्टी, १ला मजला, ९८-बी, हिल रोड, बांद्रे (प.) मुंबई - ४०००५० इमेल : pvas1979@gmail.com

दिनांक : १३ एप्रिल, २०२१

जाहीर सचना

तिहुब्दर बलेमेंट डि'सूझा, हे स्टिलिंग केलेजू को-ऑपरेटिक हार्कारेंप सोसायटी लि. चे समद आणि स्टिलिंग ऑल्केजु सीएवएस लि. चे पात्र अलिंग औल्केजु सीएवएस लि. चे पात्र केलेजु सीएवएस कि. चो पात्र केलेजु सीएवएस कि. चा पात्र सोसायटीच्या एतीमधील फ्लॉट क्र. बी/२०३ चे धारक यांचे गतेंछे नामनिदेशन न करता २४ मे, २०१८ रोजी अर आले

क्षेण्यकेत सामस्टिका व स्थात १२ ते, २२४ टे जो प्रित्य हाते. धारास्टरीच्या घांडवल/ प्रित्य हाते. धारास्टरीच्या घांडवल/ प्रित्य हात्र सामस्टरीच्या घांडवल/ प्रस्तार प्रतिकृतिस्तार सामस्टरीच्या घांच्या सामस्टर्ग प्रतिकृत सामस्टर्ग स्थातिक्या हिंदा सामस्टर्ग प्रतिकृत सामस्टर्ग सामस्ट

ठिकाणः मुंबई दिनांकः १४/०४/२०२१

वांद्रे (प.), मुंबई-४०० ०५०

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Nedical sereby given that my 503, 27 store and the sereby given that my 503, 27 store and the serebuts in the Society named in the Society named series and the seabouts in the Society named series and series series and series and series seri

ciaim. Dated this 14th April 2021

Network 18

Network18 Media & Investments Limited

CIN: LE5910MH1996PLC280969 नोदनीकृत कार्यालयः पहिला मराला, प्यायार कॉम्प्लेक्स, १९४, सेनायसी बागट मार्ग, लोडर पराल, मुंबई – ४०० ०१३ इंटर www.mi8.com 14—मेरा investors.118@m18.cc दूरव्यनी: +९१ २२ ४००१ ९००० / ६६६६ ७७७७

सूचना िरमुद्धियों और एक्सफेंब बोर्ड आमं होंग्रिया (सिर्वियों आंक्सिनेमान्स और हिरक्तीओं रिक्सफर्यों), पेयुलेस्स, 20-14 व्यर हेप्युलेसर ४० सहस्रात स्थूनेस्त २१ प्राप्त बस्ती प्राप्त सुम्मले प्राप्त ते की, अन्य बार्डिस १३ मार्ग, 20-3 को संकर्तका रिक्सई आणि वर्षांसादी संपनीच्या स्थाप आणि एक्सिस लेक्सपरिवेश रिसीय निष्कर्यन रिक्साई आणि वर्षांसादी संपनीच्या स्थाप आणि एक्सिस लेक्सपरिवेश रिसीय निष्कर्यन रिक्साई रोजन मंतुर रूपस्थानशित संपनीच्या संसातक मंत्रकायी एक देवल मंत्रकार

ev (प्रांत), २०५२ राजा हाणा जाह. तरद सूचना कंपनीची येक्साईट www.nw18.com आणि स्टॉक एक्सफॅक्या येबासाईट्स www.bseindia.com व www.nseindia.com वर पाहला वेहॅले. नेटवर्क१८ मिडीया औंड इन्स्टेस्टमेंट्स लिमिटेड कृरिता

गण्टीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मुंबई खंडपीठ सीए(सीएए)८३५/(एमवी)/२०१८ शी संबंधित

Sd/-D.K.Shetty, Advocate A/401, Manika, Opp. Municipal School Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai – 400 093.

NOTICE is hereby given that the certificate(s) food equity share under folio No. 125008x certificate No. 125008x certificate No. 125008x certificate No. 5058906 No. 12507880 of NINDUSTAN UNIVERSE ID Vanding in the name of Lawson John /Angela Lawson John Angela Lawson John sha/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate certificate(s) for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at Its registered office Chakala, Andherfast, Mumbal 400099 within 21 Days of the date of publications of this notice, else the Company will proceed to issue duplicate certificate(s).

Name of the Shareholder(s)/clar Lawson John / Angela Lawson Date: 14th April 2021 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

tice is hereby given that my c kti Shripal Bhansall is lawful . Gala No.2, on Ground floc REEPAL INDUSTRIAL ESTATE S.LTD. situate at S.No. 30, 31.3 39, 40 & 41, Village Navghar . Palebar 401 210. hereinafts

Sugo

जाहीर सूचना

माझे अशील श्री. सुरज चिंतामणी जाधव आणि श्री. नितिन चिंतामणी जाधव यांच्या वती की. विशिव विश्वासकों आध्यक्ष यांच्या जाती स्थापना स्थापने हमा आहे, जाती तेवाली के आहे कहें के स्थापना के स

-७४, बांती बॉपिंग संटर स रोड (पू.), ठाणे-४०१ १०७ दिनांक: १४.०४.२०२१

जाहीर सचना

भी संबंधित
सीपी (सीप) ४०० (पूर्वाची) /२०२०
संवाची त्रोधित्या, २०१३ (१८ सन २०१३);
आशि
अशिक्ष स्तर्य १८ ३० १२ २० समीह वर प्रधीन वरातु है आणि संबोधित
अशिक्ष स्तर्या १८ ३० १२ २० समीह वर प्रधीन वरातु है आणि संबोधित
अशिक्ष राज्योजित सामा अशिक्ष स्तर्याक्ष क्रियान्य वरातु है आणि स्तर्याक्ष स्त्रित
स्तर्याच्या प्रकर्याच्या
स्तर्याक्ष राज्योजित स्त्रित स्ति स्त्रित स्त्रित स्त्रित स्त्रित स्त्रित स्त्रित स्त्रित स्त्रि

स्तानीती कंपनी आणि त्यांच्या व्यक्तिक पाणायानांच्या एवधिकरणाच्या योवनेच्या प्रकारता. अंगिरटा प्रेक्सती तिसिटेंद, अंपनी अधिनियन, १९५६ अंजरी स्थापित कंपनी, विने मोरिगीहन कार्यालय आहे, १९६९, विशिष्ट स्वाच्या, गीव जल्दी, भावती कंपन रहे, उद्दार (विश्वम), चुर्च -१९०० १८. हमतांच्या कंपनी आत. के. क्रिस्टिट्स डिक्टायचर्स प्राथ्येट तिसिटेंद, अंपनी अधिनया, १९५६ अंजरीव स्थापी कंपनी तिने नीराणीहन कार्यालय आहे, चुटिंद, क. १११ ते चुटिंद २१६, मिमा इस्टेटा, १९२८, स्थापी गीड, उद्दार (विनेया), गूर्च-१९०० २१८. १९६८ (विनेया), गूर्च-१९०० २१८. १९६८ विकास प्राथमी कंपनी स्वाच्या स्वाच्या प्राथमी कंपनी स्थापी स्थापी ।

.... हमतार्थाली कीप्यं एक त्रिकरणाची सूचना एक त्रिकरणाची सूचना रियांक १ पेबुलारी, २०११ रोजीन्या वर्णाका आरोद्यां ऑक्टरी अंक्सीलि मिलिटेड हार्जावेक्ट (ज्याणीकरण् आरा. के. क्रिएटिव्ह दिखाण्यमं प्राथक्टेट स्मिप्टेट, हनतांतीर्यों करनी आणि त्यांच्या संबंधित-यांच्याकांच्यां क्वरिकरण्याचा प्रेयंचित्य (व्योक्या) मिलिटेडल करनी अधित्यम्, २०१३ च्या कर्मा २०१५ वेच १४ अर्जन वर्णाच स्वविक्ताम्य संबंधानुद्धों साह संबंधीत्यां करनी अधित्यम्, २०१३ च्या सद्य साहित्य है वी संबंध्या मंत्रुपीनत न्यावाधिकरणाने दिलेच्या दिश्योत्या हिवास्त्रमा इस्त्रीरत करणार्थाः सद्य साहित्य है वी संबंधा मंत्रुपीनत न्यावाधिकरणाने दिलेच्या दिशास्त्रमा हिवास्त्रमा इस्त्रीरत करणार्थाः

. ऑरस्टो ज्वेलरी लिमिटेड करिता आर. के. क्रिएटिव्ह डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेड करिता

PUBLIC NOTICE

V Juris, The Law Offices

Vatsal Shah (Founder Partner)

विश्वना संस्था ज्यांचा पता ए-६ आक्राकार्याण, ८२ धुलामाई देसाई रोड, मुंबई - ४०० ०२६ ओहं त्यांच्या ७०२, व्यू रोड, राजीय गांधी इन्हेटिक पार्क, हिंद्याडी, युवे - ४११-०५ सेचे असलेल्या गायनमंतील हरकशंबाबन योकशी करत आहोत वी व्यू रोडेव्ह युवेट - ए टोंबर १ ते ८ को अरिटेब्ह युवेट - ए टोंबर १ ते ८ को अरिटेब्ह हाऊसिंग सोसाबटी लिमिटेड यांच्या गायनिकीं आहे आणि यासाठी असलेल्या गीरिशाया अरिक विशेषनाचे वर्णन केली गराशद्यात आयक ।वशः आहे (''सदरमालमत्ता'').

प्रशासकां आपक व्यवस्थानां व्यवस्थानां व्यवस्थानां प्रशासकां प्रश्ने प्रशासकां प्रश्ने प्रावस्थानां व्यवस्थानां प्रश्ने प्रावस्थानां प्रश्ने प्रावस्थानां प्रश्ने व्यवस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रश्ने व्यवस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रावस्थानां प्रश्ने व्यवस्थानां प्रस्थानां व्यवस्थानां प्रश्ने व्यवस्थानां प्रश्ने व्यवस्थानां प्रस्थानां व्यवस्थानां प्रश्ने व्यवस्थानां प्रश्ने व्यवस्थानां प्रस्थानां व्यवस्थानां प्रस्थानां व्यवस्थानां व्यवस्थाना

ामा न्यांचार रहे जिला है तरा हित्या । स्वांचा स्वांचा

प्यस्तवाह स्मानिका क्र. ७०२, टॉबर क्र. ३, ब्लू रीज, काम्निइंट जवळ, राजीव गांधी इन्कोटेक पार्क - फेडा १, हिंतवाडी, पुणे - ४११०५७ अंत्र २२.६५ जी. पूरे २०५४ औ. पूरे ज्ञावाडा अनु. क्र. ११९ (हिस्सा) ते १२०, + ११०/२ ते १५० २ १५०/२ ते १५० २ १५०/२ ते

अपूर्वा अग्रवा

PUBLIC NOTICE

Notice is heavily given the circle. Mr. Salesh Lladrur Bralls, son of late Mr. Libdhar Bhata and late Mrs. Meere Bhata never late of circle. Mr. Salesh Lladrur Bralls as on of late Mr. Libdhar Bhata never late Mrs. Meere Bhata never late the control of the "Mr. Owner") is registable, the Personal Control of the Control

date hereof. If no valid claim is received by us within significant time, our Client/Dwner will complete the transaction of sell of the said Premisses without any reference or regard to such claim or interest and such claims or interest. Fairly, with the considered as valided and/or abendroad and the same shall not bind our Client/Dwner or affect the said Premises in any manner validations. SCHEDULE ADOME REFERRED TO:
Fleet Apartmere Nh. 103, adminissing 1014 Spt. Carept Ahea, situated on 10th Floor of Rewa Apartmers (Phemises*) shalted on the poince or parcel of land beading Cs. Nh. 750(part), 758 and 8758 of Melaster and Cumtabla HII Division, Brushathai Desail Road, Merslasmi, Marmal 400 (28 and State Central Sea, 18 and 18

106A, Vikas Building,11 NGN Valdya Road, Off. Horniman Circle, Fort, Mumbai - 400 023. E-mail: vatsalshah©vjuris.com